

सहयोगी प्राध्यापक, औषधवैद्यकशास्त्र संवर्गाची
दि.०१.०१.२०२३ रोजीची सुधारीत अंतिम
जेष्ठतासूची

महाराष्ट्र शासन
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग
शासन निर्णय क्रमांक: एमईडीडी-१२०१९(१)/१/२०२४/एमएमडी/वैसेवा-२/८९३११५
गो.ते.रुग्णालय संकुल, नविन मंत्रालय, मुंबई ४०० ००१.
दिनांक :- १० जानेवारी, २०२५

वाचा :- १) सामान्य प्रशासन विभाग, शासन अधिसूचना क्रमांक.एसआरव्ही २०१६/प्र.क्र.२८१/१२, दि.२१.०६.२०२१
२) शासन परिपत्रक क्र.ज्येसूची- २०२३/ प्र.क्र.७५/२०२३/वैसेवा-२ दि.२५.०८.२०२३
३) आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांचे पत्र क्र.DMER-१४०१४/२/२०२३-EST२, दि.१४.१०.२०२४

शासन परिपत्रक

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयांतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील “सहयोगी प्राध्यापक, औषधवैद्यकशास्त्र-अ” या संवर्गातील नियमित नियुक्त पदधारकांची दि.०१.०१.२०२३ रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची संदर्भाधिन क्रमांक २, दि.२३.०८.२०२३ येथील परिपत्रकान्वये प्रसिध्द करण्यात आली आहे. आता सदरहू संवर्गातील अध्यापकांची दि.०१.०१.२०२३ रोजीची सुधारित अंतिम ज्येष्ठतासूची प्रसिध्द करण्याचा प्रस्ताव आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांनी संदर्भ क्र.३ दि.१४.१०.२०२४ च्या पत्रान्वये शासनास सादर केला आहे.

२. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई यांच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक, औषधवैद्यकशास्त्र (गट-अ) या संवर्गातील रोजीची दि. ०१.०१.२०२२ ते दिनांक ३१.१२.२०२२ या कालावधीत कार्यरत असलेल्या राजपत्रित पदधारकांची दिनांक.०१.०१.२०२३ रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची या परिपत्रकासोबत जोडलेल्या विवरणपत्र-अ नुसार प्रसिध्द करण्यात येत आहे.

३. सदर ज्येष्ठतासूची ही सामान्य प्रशासन विभागाने विहित केलेल्या दिनांक २१.०६.२०२१ च्या शासन निर्णयातील सूचनांनुसार व त्यात दर्शविलेल्या विहित नमुन्यात तयार करण्यात आलेली आहे. तसेच ही ज्येष्ठतासूची मा.महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण तसेच कोणत्याही संबंधित न्यायालयाच्या होणा-या आदेशाच्या अधीन राहून प्रसिध्द करण्यात येत आहे.

४. आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांनी या शासन परिपत्रकाची प्रत सोबतच्या विवरणपत्राच्या प्रतींसह संबंधित पदधारकास हे परिपत्रक प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून १० दिवसांच्या आत देऊन त्याची पोच घ्यावी, तसेच जे अधिकारी रजेवर अथवा अन्य कारणास्तव गैरहजर असतील त्यांनी देखील सदरहु शासन परिपत्रक सहपत्रासह प्राप्त होईल याची आयुक्त यांनी दक्षता घ्यावी.

५. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२५०११०१०८१४८०८१३ असा आहे. सदरचे शासन परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकीत करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(सु.द.धोंडे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई,
- २) संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई,
- ३) अधिष्ठाता, सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये,
- ४) संबंधित सर्व सहयोगी प्राध्यापक, औषधवैद्यकशास्त्र (संचालकामार्फत व संबंधित अधिष्ठाता मार्फत),
- ५) निवड नस्ती/वैसेवा-२.

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, शासन परिपत्रक क्रमांक. एमईडीडी-१२०१९(१)/१/२०२४/एमएमडी/वैसेवा-२/८९३११५ दि.१० जानेवारी, २०२५ चे विवरणपत्र									
संवर्गाचे नांव :- सहयोगी प्राध्यापक, औषधवैद्यकशास्त्र									
वेतनश्रेणी :- Level - १३-अ (रु. १,३१,४००-२,१७,१००)									
सहयोगी प्राध्यापक, औषधवैद्यकशास्त्र या संवर्गातील कार्यरत अधिकारी यांची दि. ०१.०१.२०२३ रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची									
ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचार्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१	डॉ.सौ.विद्या सं. नांगर (परमार)	पदोन्नती	३०.०३.१९६३	खुला	०७.१२.१९९८	०७.१२.१९९८	३१.०३.२०२७	एम.डी. (मेडिसीन)	दि. १०.०८.२०२२ अन्वये प्राध्यापक पदावर पदोन्नतीने पदस्थापना
२	डॉ.सौ.दिप्ती अ. चांद	सरळसेवा	०७.०४.१९५९	भज(ब)	१०.०६.१९९९	१०.०६.१९९९	३०.०४.२०२३	एम.डी. (मेडिसीन)	
३	डॉ.विठ्ठल.एन. धडके	पदोन्नती	२०.०२.१९६३	अ.जा.	२०.०३.२००१	२०.०३.२००१	२८.०२.२०२७	एम.डी. (मेडिसीन)	दि. १०.०८.२०२२ अन्वये प्राध्यापक पदावर पदोन्नतीने पदस्थापना
४	डॉ.माधुरी पी. होले	पदोन्नती	०२.०१.१९५८	खुला	०७.११.२००७	०७.११.२००७	३१.०१.२०२२	एम.डी. (मेडिसीन)	दि.३१.०१.२०२२ रोजी नि.वयोमानानुसार सेवा निवृत्त
५	डॉ.विनोद य. खंडाईत	पदोन्नती	२२.१०.१९६४	खुला	१७.०९.२००७	१७.०९.२००७	३१.१०.२०२८	एम.डी. (मेडिसीन)	शासन पत्र दि.०२.०२.२०२२ नुसार स्वेच्छा सेवा निवृत्ती रद्द करून सेवा सलगपणे कायम ठेवण्यास मंजूरी
६	डॉ.सिद्धेश्वर विरभद्रप्पा बिराजदार	पदोन्नती	१५.०७.१९६३	खुला	१७.०७.२००८	१७.०७.२००८	३१.०७.२०२७	एम.डी. (मेडिसीन)	दि. १०.०८.२०२२ अन्वये प्राध्यापक पदावर पदोन्नतीने पदस्थापना

शासन निर्णय क्रमांक: एमईडीडी-१२०१९(१)/१/२०२४/एमएमडी/वैसेवा-२/८९३११५ दि. १० जानेवारी, २०२५

७	डॉ.अर्चना सं. देशपांडे (हिंंगे)	पदोन्नती	२९.०६.१९६८	खुला	१७.०७.२००८	१७.०७.२००८	३०.०६.२०३२	एम.डी. (मेडिसीन)	दि. १०.०८.२०२२ अन्वये प्राध्यापक पदावर पदोन्नतीने पदस्थापना
८	डॉ.निलिमा श्री. देशपांडे	पदोन्नती	२९.०३.१९६६	खुला	१७.०७.२००८	१७.०७.२००८	३१.०३.२०३०	एम.डी. (मेडिसीन)	दि. १०.०८.२०२२ अन्वये प्राध्यापक पदावर पदोन्नतीने पदस्थापना
९	डॉ.अतुल वि. राजकोंडावार	पदोन्नती	२५.१२.१९६६	खुला	१७.०७.२००८	१७.०७.२००८	३१.१२.२०३०	एम.डी. (मेडिसीन)	दि. १०.०८.२०२२ अन्वये प्राध्यापक पदावर पदोन्नतीने पदस्थापना
१०	डॉ.प्रभाकर जिरवणकर	सरळसेवा	०३.०६.१९६६	खुला	१७.११.२००९	१७.११.२००९	३०.०६.२०३०	एम.डी. (मेडिसीन)	दि. १०.०८.२०२२ अन्वये प्राध्यापक पदावर पदोन्नतीने पदस्थापना
११	डॉ.मुकंद द. अष्टपुत्रे	सरळसेवा	३०.१२.१९६८	खुला	०९.०४.२०१०	०९.०४.२०१०	३१.१२.२०३१	एम.डी. (मेडिसीन)	
१२	डॉ.विनय शि. पंचलवार	सरळसेवा	१९.०३.१९७४	इमाव	०७.०४.२०१०	०७.०४.२०१०	३१.०३.२०३७	एम.डी. (मेडिसीन)	--
१३	डॉ.महेंद्रकुमार बनसोडे	सरळसेवा	२४.०१.१९६१	अ.जा.	२५.०१.२०११	२५.०१.२०११	३१.०१.२०२५	एम.डी. (मेडिसीन)	--
१४	डॉ.गणेश उ. जाधव	सरळसेवा	०१.०५.१९६९	विजा(अ)	११.०४.२०११	११.०४.२०११	३०.०४.२०३२	एम.डी. (मेडिसीन)	--
१५	डॉ.विजय ब. गायकवाड	पदोन्नती	०१.०६.१९६४	अ.जा.	०६.०५.२०११	०६.०५.२०११	३१.०५.२०२७	एम.डी. (मेडिसीन)	--
१६	डॉ.प्रिया देशपांडे (पाटील)	सरळसेवा	०३.१२.१९७१	खुला	२७.०६.२०११	२७.०६.२०११	२८.०२.२०३४	एम.डी. (मेडिसीन)	
१७	डॉ.चंद्रशेखर अतकर	सरळसेवा	०४.१२.१९७२	इमाव	२३.०२.२०१२	२३.०२.२०१२	३१.१२.२०३५	एम.डी. (मेडिसीन)	--

शासन निर्णय क्रमांक: एमईडीडी-१२०१९(१)/१/२०२४/एमएमडी/वैसेवा-२/८९३११५ दि. १० जानेवारी, २०२५

१८	डॉ.संजय गो. राऊत	पदोन्नती	१२.०३.१९६४	अ.जा.	२२.०८.२०१३	२२.०८.२०१३	३१.०३.२०२८	एम.डी. (मेडिसीन)	--
१९	डॉ.दिप्ती भगवानदास गुजर	सरळसेवा	१९.१२.१९७२	खुला	१६.०७.२०१५	१६.०७.२०१५	३१.१२.२०३६	एम.डी. (मेडिसीन)	--
२०	डॉ.मिलिंद सुर्यकांतराव व्यवहारे	सरळसेवा	३१.०१.१९७२	खुला	१६.०७.२०१५	१६.०७.२०१५	३१.०१.२०३६	एम.डी. (मेडिसीन)	--
२१	डॉ.अनिल श्रीनिवासराव जोशी	सरळसेवा	०८.०२.१९६०	खुला	२०.०७.२०१५	१६.०७.२०१५	२८.०२.२०२४	एम.डी. (मेडिसीन)	
२२	डॉ.सचिनकुमार मारोतराव पाटणकर	सरळसेवा	२०.०५.१९७७	खुला	१६.०७.२०१५	१६.०७.२०१५	३१.०५.२०४१	एम.डी. (मेडिसीन)	--
२३	डॉ.रश्मी मोरेश्वर वाहणे (नागदेवे)	सरळसेवा	०६.०९.१९७६	अ.जा.	२१.०७.२०१५	१६.०७.२०१५	३०.०९.२०४०	एम.डी. (मेडिसीन)	--
२४	डॉ.शेखर श्रीपतराव घोडेस्वार	सरळसेवा	२९.०८.१९७४	अ.जा.	२०.०७.२०१५	१६.०७.२०१५	३१.०८.२०३८	एम.डी. (मेडिसीन)	--
२५	डॉ.कपिल शेषराव मोरे	सरळसेवा	२८.०५.१९७९	खुला	२२.०७.२०१५	१६.०७.२०१५	३१.०५.२०४३	एम.डी. (मेडिसीन)	--
२६	डॉ.तिलोत्तमा केशवराव सोरटे	सरळसेवा	०३.०८.१९७३	अ.ज.	१४.१०.२०१५	१३.१०.२०१५	३१.०८.२०३७	एम.डी. (मेडिसीन)	--
२७	डॉ.माधुरी नारायण बापोरीकर (पांढरीपांडे)	सरळसेवा	०५.०५.१९६४	खुला	०५.११.२०१५	०४.११.२०१५	३१.०५.२०२८	एम.डी. (मेडिसीन)	--
२८	डॉ.अर्चना रामचंद्र धुमाळे (अहेर)	सरळसेवा	११.०२.१९७६	इमाव	०४.११.२०१५	०४.११.२०१५	२९.०२.२०४०	एम.डी. (मेडिसीन)	--
२९	डॉ.शुभांगी विठ्ठल धडके (डॉ.शिऊबाई नारायणकर)	पदोन्नती	९.१०.१९६७	अजा	०५.०७.२०१६	५.७.२०१६	३१.१०.२०३१	एम.डी. (मेडिसीन)	--
३०	डॉ.सुनिल धनराज भैसारे	पदोन्नती	१८.१.१९७२	अजा	०५.०७.२०१६	५.७.२०१६	३१.१.२०३६	एम.डी. (मेडिसीन)	

शासन निर्णय क्रमांक: एमईडीडी-१२०१९(१)/१/२०२४/एमएमडी/वैसेवा-२/८९३११५ दि. १० जानेवारी, २०२५

३१	डॉ.विद्या सुनिल पाटील	पदोन्नती	२.९.१९७४	खुला	०५.०७.२०१६	५.७.२०१६	३०.९.२०३८	एम.डी. (मेडिसीन)	
३२	डॉ.सुनिता अरविंद आडे (राठोड)	पदोन्नती	१४.११.१९७२	विजा अ	०५.०७.२०१६	५.७.२०१६	३०.११.२०३६	एम.डी. (मेडिसीन)	--
३३	डॉ.प्रविण उत्तमराव शिंगाडे	सरळसेवा	२७.११.१९६८	अजा	०९.०१.२०१७	११.१.२०१७	३०.११.२०३२	एम.डी. (मेडिसीन)	--
३४	डॉ.शोभना बा. म्हस्के	पदोन्नती	१६.०६.१९७६	भज-क	३१.०३.२०१७	३१.३.२०१७	३०.०६.२०४०	एम.डी. (मेडिसीन)	
३५	डॉ.सोनाली मुळे (साळवी)	सरळसेवा	१०.०६.१९७९	खुला	२०/०२/२०१९	२/२०/२०१९	३०.०६.२०४३	एम.डी. (मेडिसीन)	--
३६	डॉ.आशिष कांकरिया	सरळसेवा	०३.०६.१९७७	खुला	२०/०२/२०१९	२/२०/२०१९	३०.०६.२०४१	एम.डी. (मेडिसीन)	--
३७	डॉ.हर्षल भितकर	सरळसेवा	१०.०९.१९८५	अ.जा.	२०/०२/२०१९	२/२०/२०१९	३०.०९.२०४९	एम.डी. (मेडिसीन)	--
३८	डॉ.शैलजा राव	सरळसेवा	२२.११.१९७३	खुला	२०/०२/२०१९	२/२०/२०१९	३०.११.२०३७	एम.डी. (मेडिसीन)	जेरियाट्रीक विभागामध्ये बदली
३९	डॉ.अनिता एम.एस.	सरळसेवा	--	खुला	२०/०२/२०१९	२/२०/२०१९	--	एम.डी. (मेडिसीन)	--
४०	डॉ.निर्मलकुमार रवंदळे	सरळसेवा	०६.१०.१९७८	इ.मा.व.	२०/०२/२०१९	२/२०/२०१९	३१.१०.२०४२	एम.डी. (मेडिसीन)	
४१	डॉ.शितल राठोड	सरळसेवा	०७.१२.१९८१	विजा-अ	२०/०२/२०१९	२/२०/२०१९	३१.१२.२०४५	एम.डी. (मेडिसीन)	
४२	डॉ.प्रशांत गजभिये	सरळसेवा	२३.०२.१९८१	अ.जा.	२०/०२/२०१९	२/२०/२०१९	२८.०२.२०४५	एम.डी. (मेडिसीन)	--
४३	डॉ.दर्पण जक्कल	सरळसेवा	०८.०९.१९८२	अ.ज.	२०/०२/२०१९	२/२०/२०१९	३०.०९.२०४६	एम.डी. (मेडिसीन)	--

शासन निर्णय क्रमांक: एमईडीडी-१२०१९(१)/१/२०२४/एमएमडी/वैसेवा-२/८९३११५ दि. १० जानेवारी, २०२५

४४	डॉ.अनिता परितेकर (तम्नवार)	पदोन्नती	२८.०५.१९६७	अ.जा.	०६.१०.२०२०	०६.१०.२०२०	३१.०५.२०३१	एम.डी. (मेडिसीन)	--
४५	डॉ.शेषराव श. चव्हाण	पदोन्नती	०२.०६.१९६७	अ.जा.	०६.१०.२०२०	०६.१०.२०२०	३०.०६.२०३१	एम.डी. (मेडिसीन)	--
४६	डॉ.उध्दव शंकर खैरे	पदोन्नती	१०.०४.१९६३	अ.जा.	०६.१०.२०२०	०६.१०.२०२०	३०.०४.२०२७	एम.डी.	--
४७	डॉ.मिलिंद एस. चव्हाण	पदोन्नती	२९.१०.१९६५	अ.ज.	०६.१०.२०२०	०६.१०.२०२०	३१.१०.२०२९	एम.डी. (मेडिसीन)	--
४८	डॉ.राखी जोशी	पदोन्नती	२५.१२.१९७२	खुला	०६.१०.२०२०	०६.१०.२०२०	३१.१२.२०३६	एम.डी. (मेडिसीन)	--
४९	डॉ.गिरीश पाटील	पदोन्नती	०१.०३.१९७३	खुला	०६.१०.२०२०	०६.१०.२०२०	३१.०३.२०३७	एम.डी. (मेडिसीन)	
५०	डॉ.मो.अबेदुल्ला मो. अताउल्ला	पदोन्नती	२२.०६.१९७६	खुला	०६.१०.२०२०	०६.१०.२०२०	३०.०६.२०४०	एम.डी. (मेडिसीन)	--
५१	डॉ.ममता मुळे	पदोन्नती	१९.०२.१९७२	इमाव	०६.१०.२०२०	०६.१०.२०२०	२८.०२.२०३६	एम.डी. (मेडिसीन)	--
५२	डॉ.चंद्रशेखर धुर्वे	पदोन्नती	०२.१२.१९७६	अ.ज.	०६.१०.२०२०	०६.१०.२०२०	३१.१२.२०४०	एम.डी. (मेडिसीन)	--
५३	डॉ.चंद्रकांत रायभोगे	पदोन्नती	०३.०५.१९६३	भज-क	०६.१०.२०२०	०६.१०.२०२०	३१.०५.२०२७	एम.डी. (मेडिसीन)	--
५४	डॉ.वंदना पराग आदमने (मदनकर)	पदोन्नती	१७.०९.१९७६	इमाव	११.०८.२०२२	१०.०८.२०२२	३०.०९.२०४०	एम.डी. (मेडिसीन)	
५५	डॉ.सुप्रिया ललित पाटील (बिराजदार)	पदोन्नती	१०.०६.१९७९	खुला	१०.०८.२०२२	१०.०८.२०२२	३०.०६.२०४३	एम.डी. (मेडिसीन)	
५६	डॉ.संतोष शिवाजी माळी	पदोन्नती	१.६.१९८४	इमाव	१०.०८.२०२२	१०.०८.२०२२	३१.०५.२०४८	एम.डी. (मेडिसीन)	
५७	डॉ.फारुकी मा. अब्दुल राफे मुगनी	पदोन्नती	१५.०१.१९७४	इमाव	०१.०९.२०२२	१०.०८.२०२२	३१.०१.२०३८	एम.डी. (मेडिसीन)	

शासन निर्णय क्रमांक: एमईडीडी-१२०१९(१)/१/२०२४/एमएमडी/वैसेवा-२/८९३११५ दि. १० जानेवारी, २०२५

५८	डॉ.मारुती संभाजी कराळे	पदोन्नती	०५.०५.१९८३	खुला	११.०८.२०२२	१०.०८.२०२२	३१.०५.२०४७	एम.डी. (मेडिसीन)	
५९	डॉ.नागनाथ केरबा रेडेवाड	पदोन्नती	०८.०३.१९८६	अ.ज.	११.०८.२०२२	१०.०८.२०२२	३१.०३.२०५०	एम.डी. (मेडिसीन)	
६०	डॉ.गजानन बैजनाथ हलकांचे	पदोन्नती	१४.१०.१९८३	खुला	११.०८.२०२२	१०.०८.२०२२	३१.१०.२०४७	एम.डी. (मेडिसीन)	
६१	डॉ.राहुल नवनाथ मस्तुद	पदोन्नती	१६.०६.१९८०	अ.जा.	११.०८.२०२२	१०.०८.२०२२	३०.०६.२०४४	एम.डी. (मेडिसीन)	
६२	डॉ.अंजली सुर्यकांत देशमुख	पदोन्नती	१४.०८.१९८५	खुला	३०.०८.२०२२	१०.०८.२०२२	३१.०८.२०४९	एम.डी. (मेडिसीन)	
६३	डॉ.किरण उत्तमराव नांदेडकर	पदोन्नती	०३.०५.१९८५	अ.जा.	०१.०९.२०२२	१०.०८.२०२२	३१.०५.२०४९	एम.डी. (मेडिसीन)	
६४	डॉ.धनंजय विनायक ओगळे	पदोन्नती	०८.०५.१९८५	खुला	११.०८.२०२२	१०.०८.२०२२	३१.०५.२०४९	एम.डी. (मेडिसीन)	
६५	डॉ.कैलाश नारायण चितले	पदोन्नती	२१.०३.१९८५	भज-क	२६.०८.२०२२	१०.०८.२०२२	३१.०३.२०४९	एम.डी. (मेडिसीन)	
६६	डॉ.संजय अरुणराव मुंडे	पदोन्नती	१२.०२.१९८५	भज-ड	११.०८.२०२२	१०.०८.२०२२	२८.०२.२०४९	एम.डी. (मेडिसीन)	
६७	डॉ.जितेंद्र परमानंद भगत	पदोन्नती	२६.११.१९७३	अ.जा.	३१.१०.०२२	२७.१०.२०२२	३०.११.२०३७	एम.डी. (मेडिसीन)	
६८	डॉ.प्रशांत तुकाराम गजभारे	पदोन्नती	२०.०६.१९८६	अ.जा.	३१.१०.२०२२	२७.१०.२०२२	३०.०६.२०५०	एम.डी. (मेडिसीन)	
६९	डॉ.वैभव विठ्ठल लादे	पदोन्नती	१२.०७.१९८६	अ.जा.	२८.१०.२०२२	२७.१०.२०२२	३१.०७.२०५०	एम.डी. (मेडिसीन)	
७०	डॉ.अभिषेक पांडे	पदोन्नती	३१.१२.१९८०	खुला	३१.१०.२०२२	२७.१०.२०२२	३१.१२.२०४४	एम.डी. (मेडिसीन)	